



26th May 2021

The Secretary
BSE Limited
Department of Corporate Services
P. J. Towers, Dalal Street
Mumbai 400 001

The Secretary
The National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor
Plot No. C/1, G Block
Bandra-Kurla Complex, Bandra East
Mumbai 400 050

Publication of Notice to Shareholders

Dear Sirs

Please find enclosed copies of the Notice to shareholders of the Company published today, in newspapers, Business Standard and Sakal.

Thanking you,

Yours sincerely,
SANOFI INDIA LIMITED

GIRISH TEKCHANDANI
COMPANY SECRETARY

ADITYA BIRLA
GRASIM INDUSTRIES LIMITED
Registered Office: Birlagram, Nagda - 456331 (M.P.)
Tel.: (07366) 246760-66 | Fax: (07366) 244114, 246024
Website: www.grasim.com | CIN: L17124MP1947PLC000410

Corrigendum
There was an error in the Company's Extract of the Financial Results for the three months and year ended 31st March, 2021 published in Business Standard (all editions) and Nai Duniya (Indore edition) on 25th May 2021, in the Basic and Diluted EPS for the year ended 31st March, 2020 which should be read as ₹67.22 and ₹67.18 per share respectively. We regret for the error.

Place : Mumbai Sd/-
Date : 25th May, 2021 Company Secretary

बैंक ऑफ इंडिया BOI
Head Office : Star House, C-5, G-Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051.

NOTICE
Pursuant to provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Bank will be held on **Friday, 4th June, 2021** inter-alia, to consider and approve the Audited Financial Results (Standalone and Consolidated) of the Bank for the 4th Quarter/Financial Year ended 31.03.2021. This intimation is also available on the websites of National Stock Exchange (www.nseindia.com), BSE Ltd.(www.bseindia.com) and Bank of India (www.bankofindia.co.in)

Place : Mumbai Sd/-
Date : 25.05.2021 Sankar Sen
Chief Financial Officer

PUBLIC ANNOUNCEMENT
Pursuant to Regulation 31(2) read with regulation 12(3) of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations 2016 FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF **Best Foods Limited (IN LIQUIDATION)** (CIN : U55109CH2003PLC025876)

Pursuant to Regulation 31(2) read with regulation 12(3) of Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations ("Regulations") 2016, Public Announcement is hereby made for all the Stakeholders of **Best Foods Ltd (In Liquidation)** that the list of Stakeholders showing the complete amount of claims admitted by the undersigned acting as Liquidator, has been filed on **24-05-2021** with the Hon'ble NCLT, Chandigarh Bench, Chandigarh, the Adjudicating Authority.

The List of Stakeholders, as modified, from time to time, shall be
a) Available for inspection by the persons who submitted proof of claim and
b) Available for inspection by members, Partners, Directors and Guarantors of the corporate debtor
at the website <https://www.bestfoodgroup.com/> and at my office at: 308, 3rd Floor, Pearls Business Park, Netaji Subhash Place, Pitampura, New Delhi - 110034.
The Stakeholders are further notified that any modification of entries in the List of Stakeholders as filed with the Hon'ble NCLT, Chandigarh Bench, Chandigarh can be made only by filing an application with the Hon'ble NCLT, Chandigarh Bench, Chandigarh.

Sd/-
Date : 25.05.2021 VIKRAM BAJAJ
Place : New Delhi Liquidator for Best Foods Ltd (In Liquidation)
Regn. No. : IBB/PA-002/IP-N00003/2016-2017/10003

Ramco Systems Limited ramco
Registered Office : 47, PSK Nagar, Rajapalayam - 626 108.
Corporate Office : 64, Sardar Patel Road, Taramani, Chennai - 600 113.
CIN: L72300TN1997PLC037550 E-mail: investorcomplaints@ramco.com www.ramco.com

Extract of Consolidated Financial Results for the Quarter & Year Ended March 31, 2021

Particulars	Quarter Ended						Year Ended					
	March 31, 2021		December 31, 2020		March 31, 2020		March 31, 2021		March 31, 2020			
	Audited (Refer note)		Unaudited		Audited (Refer note)		Audited		Audited			
	Rs. Min.	USD Min.	Rs. Min.	USD Min.	Rs. Min.	USD Min.	Rs. Min.	USD Min.	Rs. Min.	USD Min.	Rs. Min.	USD Min.
1 Total income from operations	1,529.29	21.02	1,742.16	23.73	1,355.06	18.97	6,408.71	86.90	5,780.87	82.33		
2 Net profit / (loss) for the period (before tax, exceptional items)	147.82	2.04	360.83	4.92	20.21	0.25	1,079.22	14.63	337.15	4.80		
3 Net profit / (loss) for the period before tax (after exceptional items)	147.82	2.04	360.83	4.92	20.21	0.25	1,079.22	14.63	337.15	4.80		
4 Net profit / (loss) for the period after tax (after exceptional items)	74.54	1.03	181.30	2.47	(54.54)	(0.80)	566.98	7.68	109.18	1.55		
5 Total comprehensive income for the period (comprising profit / (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	73.14	0.67	136.32	2.59	100.09	(3.31)	454.32	8.41	280.68	(3.27)		
6 Equity share capital (face value of Rs.10 each)	307.49	6.06	307.09	6.06	306.39	6.05	307.49	6.06	306.39	6.05		
7 Reserves (excluding revaluation reserve) as shown in the Balance Sheet							6,210.99	83.19	5,751.86	74.70		
8 Earnings per share for the period (before and after extraordinary items) of Rs.10 each, in Rs. and USD: (Annualised only for yearly figures)												
Basic	2.40	0.03	5.84	0.08	(1.91)	(0.03)	18.20	0.25	3.32	0.05		
Diluted	2.39	0.03	5.84	0.08	(1.91)	(0.03)	18.20	0.25	3.32	0.05		

Notes:
1 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Company's website at www.ramco.com and BSE website www.bseindia.com and NSE website www.nseindia.com.
2 The above consolidated financial results of Ramco Systems Limited, India (the "Company"), its subsidiaries, (together referred to as "Group") and its Associate were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on May 25, 2021. The Consolidated Financial Results are prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder. The Statutory Auditors have carried an audit of the consolidated results of the Company for the year ended March 31, 2021 and have issued an unmodified audit opinion.
3 Key numbers of Standalone Financial Results of the Company for the Quarter & Year ended March 31, 2021 are as below: Rs. Min.

Particulars	For the Quarter Ended			Audited for the Year Ended	
	March 31, 2021	December 31, 2020	March 31, 2020	March 31, 2021	March 31, 2020
	Audited (Refer note)	Unaudited	Audited (Refer note)	Audited	Audited
Total income from operations	901.94	1,006.75	757.80	3,543.58	3,197.56
Profit / (loss) before tax	188.83	301.46	126.18	812.37	612.86
Net profit / (loss) after tax	106.00	165.06	(135.95)	442.25	248.91
Total comprehensive income for the period (comprising profit / (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	108.32	164.89	(149.57)	450.03	224.28

By Order of the Board
For Ramco Systems Limited
P.R. Venketrana Raja
Chairman

Place: Rajapalayam
Date: May 25, 2021

LA OPALA RG LIMITED
REGD. Office: Chitrakoot, 10th Floor, 230 A, A J C Bose Road, Kolkata 700 020
Phone No. +91 76040 88814/5/6/7, Fax. +91 33 6503 6656
Email: info@laopala.in, www.laopala.in, CIN: L26101WB1987PLC042512

Extract Of Audited Financial Results For The Quarter And Year Ended March 31, 2021

Particulars	Quarter Ended			Year Ended	
	31.03.2021	31.12.2020	31.03.2020	31.03.2021	31.03.2020
	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
Total Income from Operations	8,312.98	8,291.97	6,625.89	21,935.75	28,670.42
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	2,702.26	3,275.51	1,775.09	6,398.72	10,464.88
Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,702.26	3,275.51	1,775.09	6,398.72	10,464.88
Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,990.81	2,531.42	1,368.61	4,957.40	8,426.93
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	5,034.01	3,309.83	1,089.54	12,066.09	4,808.05
Paid-up Equity Share Capital (Face value of ₹ 2 each)	2,220.00	2,220.00	2,220.00	2,220.00	2,220.00
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year/ Other Equity	-	-	-	64,356.36	52,290.27
Earnings Per Share (Face value of ₹ 2/- each) (not annualised)					
1. Basic :	1.79*	2.28*	1.23*	4.47	7.59
2. Diluted :	1.79*	2.28*	1.23*	4.47	7.59

*Not Annualised
Note: 1) The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the quarter and year ended 31st March, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone results for the quarter and year ended 31st March, 2021 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and at Company's website (www.laopala.in). **2)** The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board at its meeting held on 25th May, 2021. **3)** The Board has recommended a dividend of ₹ 1.50 Per share (at 75 %) for the year ended 31st March, 2021.

By Order of the Board
For La Opala RG Limited
Ajit Hunjunwala
Managing Director
DIN: 00111872

Date : 25.05.2021
Place : Kolkata

Divya from LA OPALA
SOLITAIRE CRYSTAL HANDCRAFTED 24% LEAD
LA OPALA

भारतीय रिज़र्व बैंक
RESERVE BANK OF INDIA
www.rbi.org.in

AUCTION OF GOVERNMENT OF INDIA DATED SECURITIES FOR ₹ 26,000 CRORES ON MAY 28, 2021

The Government of India (GoI) has announced the sale (re-issue) of three dated securities:

Sr. No.	Nomenclature	Notified amount Nominal (in ₹ Crore)	Earmarked for Retail Investors* (in ₹ Crore)
1.	4.26% GS 2023	3,000	150
2.	5.85% GS 2030	14,000	700
3.	6.76% GS 2061	9,000	450

GoI will have the option to retain additional subscription up to ₹6,000 crore against above security/securities.

The sale will be subject to the terms and conditions spelt out in this notification (called "Specific Notification"). The stocks will be sold through Reserve Bank of India, Mumbai Office, Fort, Mumbai - 400001, as per the terms and conditions specified in the General Notification F.No.4(2)-W&M/2018, dated March 27, 2018.

The auction will be price based for all the securities, using multiple price method. The auction will be conducted by RBI, Mumbai Office, Fort, Mumbai on **May 28, 2021 (Friday)**. The result will be announced on the same day and payment by successful bidders will have to be made on **May 31, 2021 (Monday)**.

For further details, please see RBI press release dated **May 24, 2021** on the RBI website - (www.rbi.org.in).

Attention Retail Investors*
(*PFs, Trusts, RRBs, Cooperative Banks, NBFCs, Corporates, HUFs and Individuals)

Retail investors can participate in the auctions for the amounts earmarked for them on a non-competitive basis through a bank or a primary dealer. For more information, detailed list and telephone numbers of primary dealers/bank branches and application forms please visit RBI website (www.rbi.org.in) or FIMMDA website (www.fimmda.org).

Government Stock offers safety, liquidity and attractive returns for long duration.

"Don't get cheated by E-mails/SMS/Calls promising you money"

SANOFI
SANOFI INDIA LIMITED
Registered Office: Sanofi House, CTS No. 117-B, L&T Business Park, Saki Vihar Road, Powai, Mumbai 400072
CIN No - L24239MH1956PLC009794
Tel No. - (022)28032000 | Fax No. - (022)28032939
Website - www.sanofindia.com | Email - IGRC.SIL@sanofi.com

NOTICE TO SHAREHOLDERS
Transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Suspense Account

This Notice is published pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, (the Rules) and amendments thereof, notified by the Ministry of Corporate Affairs.

The Rules, inter alia, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed by shareholders for seven consecutive years or more in the demat account of the Investor Education and Protection Fund Authority.

It is noticed from the records that certain shareholders of the Company have not encashed their dividends from the Interim Dividend for the year 2014 and the same remained unclaimed for seven consecutive years.

Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has communicated individually to the concerned shareholders whose equity shares are liable to be transferred to IEPF Suspense Account under the rules for taking appropriate actions.

The Company has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to IEPF on its website at www.sanofindia.com.

Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to the IEPF including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed by the Rules. In case of no valid claim in respect of equity shares is received from the shareholders by 27th August 2021, the Company shall, with a view to comply with the requirements set out in the Rules, transfer the shares to the IEPF by the due date as per procedure stipulated in the Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unpaid dividend amount and equity shares transferred to the IEPF.

In case the shareholders have any query on the subject matter, they may contact the Company's Registrar and Share Transfer Agent and/or the Company at below mentioned address:

LINK INTIME INDIA PVT. LTD.
C-101, 247 Park, L.B.S Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083
Tel. No: 022-49186270
E-mail: rm.helpdesk@linkintime.co.in

For Sanofi India Limited
Girish Tekchandani
Company Secretary and Compliance Officer

Place: Mumbai
Date: 25th May 2021

TATA
TATA STEEL LONG PRODUCTS LIMITED
(Formerly Tata Sponge Iron Limited)
CIN: L27102OR1982PLC001091
Registered office: P.O. Joda, Dist: Keonjhar, Odisha-758034, India
Tel: 916767278178, Fax: 916767278129
Email: investorcell@tatasteelp.com, Website: www.tatasteelp.com

NOTICE
(For the attention of the Equity Shareholders of the Company)

TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) ACCOUNT

NOTICE is hereby given to the shareholders of the Company pursuant to the provisions of section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") (as amended). The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of unpaid or unclaimed dividend to IEPF and transfer of shares, in respect of which dividend remains unpaid or unclaimed for seven consecutive years or more to IEPF Account.

The Company has sent individual communication to the concerned shareholders at their registered address whose shares are liable to be transferred to IEPF Account under the Rules for taking appropriate action(s). The Company has also uploaded complete details of the concerned shareholders whose shares are due for transfer to IEPF Account on its website i.e. www.tatasteelp.com. Shareholders are requested to verify the details of the shares liable to be transferred to the IEPF Account.

Shareholders are, therefore, requested to claim the un-encashed dividend by returning the duly signed request form, which has been sent to the respective registered addresses, to TSR Darashaw Consultants Private Limited, Registrar and Transfer Agents of the Company, on or before August 18, 2021.

In the event the Company does not receive valid claim from the concerned shareholder(s) by August 18, 2021, the Company will proceed to transfer the shares to the account of IEPF Authority.

Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to the IEPF including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority by making an application in the prescribed Form IEPF-5 online and sending the physical copy of the same, duly signed (as per the specimen signature recorded with the Company), along with the requisite documents enumerated in Form IEPF-5.

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s), held by them for the purpose of transfer of shares to the IEPF account as per the Rules. Please note that on issue of such duplicate share certificate(s), the original share certificate(s) which stands registered in their name will be deemed cancelled and non-negotiable. In case shares are held in demat form and are liable to be transferred to IEPF, the Company shall inform the depository by way of corporate action for transfer to the account of the IEPF Authority.

The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of the duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF pursuant to the Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and equity shares transferred to the IEPF.

In case the shareholders have any queries on the subject matter, they may contact our Company's Registrar and Transfer Agents, TSR Darashaw Consultants Private Limited, Unit: Tata Steel Long Products Limited, C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli, West, Mumbai-400083, Tel: 91 22 6656 8484; Fax- 91 22 6656 8494; Email: csg-unit@tsrdarashaw.com, website: www.tsrdarashaw.com

For Tata Steel Long Products Limited
(Formerly Tata Sponge Iron Limited)
Sd/-
May 25, 2021 Sankar Bhattacharya
Kolkata Company Secretary and Compliance Officer

AIA ENGINEERING LIMITED
Regd. Office.: 115, GVMM Estate, Odhav Road, Ahmedabad 382 410 CIN: L29259GJ1991PLC015182;
Ph. 079-22901078 Fax: 079-22901077; Website: www.aiaengineering.com, Email: ric@aiaengineering.com

Statement of Consolidated Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March, 2021

Sr. No.	Particulars	Consolidated			
		Quarter Ended		Year Ended	
		31-03-21	31-03-20	31-03-21	31-03-20
		Audited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations (Net)	86,016.99	85,693.42	2,88,149.24	2,98,087.75
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	16,975.24	18,574.66	72,964.79	71,872.43
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	16,975.24	18,574.66	72,964.79	71,872.43
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	13,313.28	14,242.22	56,570.64	59,032.01
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	13,622.49	16,325.26	54,272.52	58,638.31
6	Equity Share Capital	1,886.41	1,886.41	1,886.41	1,886.41
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as per the Balance Sheet			4,22,545.04	3,68,242.23
8	Earnings Per Share(EPS) (of ₹ 2 each) (for continuing and discontinued operations)				
	a. Basic	14.18	15.02	60.02	62.59
	b. Diluted	14.18	15.02	60.02	62.59

Notes:

1 The details of the following items on the Standalone basis:

Particulars	Consolidated			
	Quarter Ended		Year Ended	
	31-03-21	31-03-20	31-03-21	31-03-20
	Audited	Audited	Audited	Audited
Total Income from Operations (Net)	64,629.96	71,192.40	2,47,299.38	2,58,762.44
Profit Before Tax	12,186.69	43,184.40	64,801.29	95,741.03
Profit After Tax	9,121.93	38,982.60	48,490.18	83,252.97
Total Comprehensive income for the period (after tax)	9,437.38	39,323.95	48,217.01	83,515.58

2 The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the Quarter / Year ended 31st March, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Result for the Quarter / Year ended 31st March, 2021 are available on the Stock Exchange website (www.bseindia.com & www.nseindia.com) and Company's website (www.aiaengineering.com).

3 Board of Directors recommends Dividend of ₹ 9/- (450%) per Equity Share of ₹ 2/- each amounting to ₹ 8,488.83 lakhs for the financial year 2020-21.

By Order of Board of Directors
For AIA Engineering Limited
Sd/-
(Bhadresh K. Shah)
Managing Director
DIN:00058177

Place: Ahmedabad
Date: 25th May, 2021

